

**महाराष्ट्र शासन**  
**उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग**  
**शासन शुधीपत्रक क्रमांक: हहाधो-२०२४/प्र.क्र.२५५/ऊर्जा-७.**  
**मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,**  
**मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.**  
**दिनांक: २७ मे, २०२५.**

**वाचा :-**

- शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग क्र.हहाधो-२०२३/प्र.क्र.२५५/ऊर्जा-७, दिनांक १७.१०.२०२३.
- शासन शुधीपत्रक, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, क्र.हहाधो-२०२४/प्र.क्र.२५५/ऊर्जा-७, दिनांक ३०.०९.२०२४.

**शासन शुधीपत्रक:**

महाराष्ट्र हरित हायड्रोजन धोरण-२०२३, संदर्भाधिन क्र.१ येथील शासन निर्णय दिनांक १७.१०.२०२३ मधील तरतुद क्र.१२ (३) (आ) मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा आणि तरतुद क्र.१३.१ नव्याने प्रविष्ट करण्यात येत आहे. तसेच, संदर्भाधिन क्र.२ येथील शासन शुधीपत्रक, दिनांक ३०.०९.२०२४ मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे:-

शासन निर्णयातील तरतुद क्र.	शासन निर्णयातील मूळ तरतुद	प्रविष्ट सुधारित मजकूर/नवीन मजकूर
१२) (३)	<p>१२) (३) पहिल्या ३ अँकर युनिटला अतिरिक्त प्रोत्साहनात्मक लाभ व सवलती मिळण्यासाठी पात्रता:-</p> <p>आ) कॅप्टीव्ह नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पातून निर्माण झालेली शंभर टक्के वीज हरित हायड्रोजन व तत्सम उत्पादन प्रकल्पामध्ये वापरणे बंधनकारक आहे.</p>	<p>१२ (३) (आ): कॅप्टीव्ह नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पातून निर्माण झालेली वीज हरित हायड्रोजन उत्पादन प्रकल्पामध्ये वापरणे बंधनकारक आहे. मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव हायड्रोजन उत्पादन प्रकल्प काही कालावधीसाठी बंद राहिल्यास किंवा कमी क्षमतेने सुरु राहिल्यास, हायड्रोजन प्रकल्प कार्यान्वित होण्यापूर्वी नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास, इत्यादी कारणांमुळे जर कॅप्टीव्ह नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांद्वारे अतिरिक्त वीज निर्माण झाली असेल तर अशा प्रकारची अतिरिक्त वीज बाजारात विकण्यास परवानगी असेल. मात्र, यातून प्राप्त होणारा महसूल (Revenue) (त्यावर लागू असणारे वैधानिक शुल्क/कर/सेस इत्यादी वगळून) सदर प्रकल्पास राज्य शासनाने दिलेल्या भांडवली अनुदानाच्या (लागू असल्यास) प्रमाणात (%) प्रकल्पाच्या उर्वरित कालावधीसाठी राज्य शासनासोबत संयुक्तरित्या वाटला जाईल.</p>
१ (१.२) व्याख्या	अँकर युनिट :- अँकर युनिट म्हणजे पारदर्शक प्रक्रियेद्वारे निवड केलेले	अँकर युनिट :- अँकर युनिट म्हणजे पारदर्शक प्रक्रियेद्वारे निवड केलेले महाराष्ट्र राज्यात आस्थापित

	महाराष्ट्र राज्यात आस्थापित होणारे किमान ५० kTPA क्षमतेचे ०३ हरीत हायड्रोजन प्रकल्प किंवा तत्सम उत्पादन प्रकल्प. तथापि, देशातंगत बाजार विकासाच्या दृष्टीने प्रायोगिक तत्वावर ०२ ते १५ केटीपीए क्षमतेच्या ०२ हरीत हायड्रोजन व तत्सम उत्पादन प्रकल्पांची एकूण ३० केटीपीए क्षमतेच्या मर्यादेमध्ये पारदर्शक प्रक्रियेद्वारे प्रायोगिक अँकर युनिट म्हणून निवड करण्यात येईल.	होणारे किमान ५० kTPA क्षमतेचे ०३ हरीत हायड्रोजन प्रकल्प किंवा तत्सम उत्पादन प्रकल्प. तथापि, देशातंगत बाजार विकासाच्या दृष्टीने प्रायोगिक तत्वावर ०२ ते १५ केटीपीए क्षमतेच्या हरित हायड्रोजन व तत्सम उत्पादन प्रकल्पांची एकूण ३० केटीपीए क्षमतेच्या मर्यादेमध्ये पारदर्शक प्रक्रियेद्वारे प्रायोगिक अँकर युनिट म्हणून निवड करण्यात येईल.
१२ (१)	अँकर युनिट :- अँकर युनिट म्हणजे पारदर्शक प्रक्रियेद्वारे निवड केलेले महाराष्ट्र राज्यात आस्थापित होणारे किमान ५० kTPA क्षमतेचे ०३ हरीत हायड्रोजन प्रकल्प किंवा तत्सम उत्पादन प्रकल्प. तथापि, देशातंगत बाजार विकासाच्या दृष्टीने प्रायोगिक तत्वावर ०२ ते १५ केटीपीए क्षमतेच्या ०२ हरीत हायड्रोजन व तत्सम उत्पादन प्रकल्पांची एकूण ३० केटीपीए क्षमतेच्या मर्यादेमध्ये पारदर्शक प्रक्रियेद्वारे प्रायोगिक अँकर युनिट म्हणून निवड करण्यात येईल.	अँकर युनिट :- अँकर युनिट म्हणजे पारदर्शक प्रक्रियेद्वारे निवड केलेले महाराष्ट्र राज्यात आस्थापित होणारे किमान ५० kTPA क्षमतेचे ०३ हरीत हायड्रोजन प्रकल्प किंवा तत्सम उत्पादन प्रकल्प. तथापि, देशातंगत बाजार विकासाच्या दृष्टीने प्रायोगिक तत्वावर ०२ ते १५ केटीपीए क्षमतेच्या हरित हायड्रोजन व तत्सम उत्पादन प्रकल्पांची एकूण ३० केटीपीए क्षमतेच्या मर्यादेमध्ये पारदर्शक प्रक्रियेद्वारे प्रायोगिक अँकर युनिट म्हणून निवड करण्यात येईल.
नव्याने समाविष्ट	---	१३.१ हरीत हायड्रोजन व तत्सम उत्पादन प्रकल्पांसाठी किमान २५ वर्षे प्रकल्पाचा उपयुक्त कालावधी विचारात घेऊन लाभ व सवलती निश्चित करण्यात आल्या आहेत.

२. सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२५०५२७११२३१९८९१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(नारायण कराड)  
सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई,
२. मा.सभापती/मा.अध्यक्ष, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा यांचे सचिव, मुंबई,

३. मा.उप सभापती/मा.उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा यांचे सचिव, मुंबई,
४. मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
५. मा.उप मुख्यमंत्री (नगर विकास व गृहनिर्माण), महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,
६. मा.उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन), महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई,
७. मा.विरोधी पक्षनेते, विधानपरिषद/विधानसभा, विधानभवन, मुंबई,
८. मा.मंत्री (अपारंपरिक ऊर्जा) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
९. मा.राज्यमंत्री (ऊर्जा) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
१०. सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
११. सर्व विधानपरिषद/विधानसभा सदस्य, विधानभवन, मुंबई,
१२. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई,
१३. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
१४. अपर मुख्य सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई,
१५. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई,
१६. अपर मुख्य सचिव (ऊर्जा), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई,
१७. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई,
१८. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (उद्योग), उ.ऊ.का.व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई,
१९. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (परिवहन व बंदरे), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई,
२०. सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव यांचे स्वीय सहायक, सर्व मंत्रालयीन विभाग, मुंबई,
२१. महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (१/२), मुंबई/नागपूर, (लेखापरीक्षा व लेखा व अनुज्ञेयता)
२२. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
२३. सचिव, मा.महाराष्ट्र वीज नियामक आयोग, मुंबई (पत्राने),
२४. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी मर्या.,मुंबई,
२५. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या.,मुंबई,
२६. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्या.,मुंबई,
२७. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी मर्या.,मुंबई,
२८. सर्व विभागीय आयुक्त,
२९. महासंचालक, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा), पुणे,
३०. सर्व जिल्हाधिकारी,
३१. मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषदा,
३२. सह सचिव (ऊर्जा-७), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई,
३३. ऊर्जा उप विभागातील सर्व कार्यासने,उद्योग,ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई,
३४. निवड नस्ती/ऊर्जा-७.